

Date: 22.01.2021

To,

Department of Corporate Services

Bombay Stock Exchange Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street, Mumbai—400001

Subject: - Newspaper Advertisement-Notice of Board Meeting

Dear Sir/Madam

Pursuant to provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed herewith a copy of advertisement for the Notice of Board Meeting of the Company to be held on Friday, January 29, 2021. The advertisement is published in The Free Press Journal and Navshakti (Mumbai) on Friday, January 22,2021.

This is for your information and records.

For Atishay Limited



Iti Tiwari

Company Secretary and Compliance Officer

### ATISHAY LIMITED

Registered Office:- 14-15, Khatau Building, 44 Bank Street, Fort, Mumbai (MH) - 400001, Ph.: 022 49739081/82 Head Office: - 36, Zone-1, M.P.Nagar, Bhopal (MP) - 462011, Ph.: 0755-2558283, 4229195



admin@atishay.com www.atishay.com



## मराठी मनाचा आवाज

नवशक्ति 🌺 🖁

www.navshakti.co.in



### SHRIRAM MUTUAL FUND

Mookambika Complex, 3rd Floor, 4 Lady Desikachari Road, Mylapore, Chennai - 600 004. (Investment Manager: Shriram Asset Management Company Limited)

CIN: L65991MH1994PLC079874 Registered Office: 1006, 10th Floor, Meadows, Sahar Plaza, Andheri Kurla Road,

J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059.

### **NOTICE CUM ADDENDUM**

APPOINTMENT OF SENIOR FUND MANAGER

Notice is hereby given that, Mr. Kartik Soral has been appointed as the Senior Fund Manager of Shriram Mutual Fund with effect from January 18, 2021. Accordingly the following paragraph shall be included under the table pertaining to "Information on Key Personnel of the Asset Management Company" in the Statement of Additional Information (SAI) of Shriram Mutual Fund:

Name	Designation	Age	Qualification	Brief Experience
Mr. Kartik Soral	Senior Fund Manager	37 Years	Graduate in Chemical Engineering (IIT-BHU, Varanasi), PGDM (IIM Ahmedabad), CFA charter holder.	Mr. Kartik Soral has an experience of over 12 years in his professional career. Mr. Kartik has worked as a Fund Manager with YES Asset Management Limited and Edelweiss Asset Management Limited. Earlier, he has been part of the Corporate Finance team at Larsen & Toubro Limited and Global Equity Derivatives team at the Deutsche Bank group.

### **CHANGE IN FUND MANAGEMENT RESPONSIBILITIES**

NOTICE is hereby given that effective January 22, 2021, the following schemes of Shriram Mutual Fund will be managed by the Fund Managers as mentioned against the respective scheme

Name of Scheme	Fund Manager as on January 21, 2021	New Fund Managers with effect from January 22, 2021					
Shriram Hybrid Equity Fund	Ms. Gargi Bhattacharyya Banerjee	Mr. Kartik Soral & Ms. Gargi Bhattacharyya Banerjee					
Shriram Multicap Fund	Ms. Gargi Bhattacharyya Banerjee	Mr. Kartik Soral & Ms. Gargi Bhattacharyya Banerjee					
Shriram Long Term Equity Fund	Ms. Gargi Bhattacharyya Banerjee	Mr. Kartik Soral & Ms. Gargi Bhattacharyya Banerjee					
Shriram Balanced Advantage Fund	Ms. Gargi Bhattacharyya Banerjee	Mr. Kartik Soral & Ms. Gargi Bhattacharyya Banerjee					
The relevant details of the Fund Managers shall be accordingly updated in the Scheme Information Document							

(SID) and Key Information Memorandum (KIM) of the respective Schemes. This notice cum addendum forms an integral part of the SID and KIM of the above mentioned Schemes

and SAI of Shriram Mutual Fund All the other terms & conditions as stated in the SID and KIM of the above mentioned Schemes and SAI of

Shriram Mutual Fund, read with the addenda issued from time to time, will remain unchanged

For Shriram Asset Management Company Limited

(Investment Manager of Shriram Mutual Fund)

Date : January 21, 2021

Place: Kolkata Compliance Officer For more information, please contact Shriram Asset Management Co. Ltd., CK-6, 2<sup>nd</sup> Floor, Sector II,

Salt Lake City, Kolkata - 700 091. Tel: 033 2337 3012 Fax: 033 2337 3014, www.shriramamc.com Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

### **CORRIGENDUM**

the Public Notice published o 1-01-2021 on page no. 6 in this Newspaper for purchase of Shop & and at Mulund (West) from Shri Santosh Mariappan`Moopnar, Please read the correct name of my client (Purchaser) as Shri Yogen Natwarla Joshi and Verite Realty LLP. The other contents of the Public Notice

> Sd/-Mr. Jayant M. Puranik

shall remain same.

Advocate High Court 415. Fourth Floor, Shree Samarth Plaza, Next to Ganatra Hospital, R.R.1 Road, Mulund (West), Mumbai 400080.

## MAHAGENCO

### **TENDER NOTICE: CPA-02-2021**

Digitally signed tenders under Two Bid System are invited for the following

Tender No.: SP/T-0108/0121 (RFx No: 3000015516)

Description of tender: Procurement of Cooling Water Treatmen Chemicals for Various TPS of MAHAGENCO.

Due date & time of submission of Tender Bids: Up to 14.00 hrs of

Contact Person: Office of Chief Engineer (CPA), Tel No.: 022-26474211, Extn: 2488/3657

For further details visit our website

https://eprocurement.mahagenco.in/

Chief Engineer (CPA)

## 🙈 ATISHAY LIMITED

CIN: L70101MH2000PLC192613 Registered Office: 14/15, Khatua Building, 44 Bank Street, Fort,

Mumbai - 400001: Phone: 022 - 49739081 Head Office: Plot no. 36, Zone-I, MP Nagar, Bhopal - 462011 (MP)

Phone: 0755-2558283; Email id: compliance@atishay.com; Website: www.atishay.com **NOTICE OF BOARD MEETING** 

ursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Boar of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, Notice i nereby given that the Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be neld on Friday, January 29, 2021 at 3:00 P.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means (OAVM), to consider and approve, inter-alia, the Unaudited Financia Results of the Company for the quarter ended December 31, 2020.

urther, as per Company's Code of Conduct for prevention of Insider Trading, the Trading window for dealing in the shares of the Company was already closed from 1st January, 2021 for Directors/KMPs/Designated Employee/Officers of the Company till the end of 48 hours after the results are made public on Friday, January 29, 2021

For Atishay Limited

Place : Bhopal Date : 21/01/2021 Iti Tiwari Company Secretary & Compliance Officer

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that our Clients, Newlook Constructions Private Limited ("Clients") have undertaken the development of, inter alia, the property more particularly described in the Schedule hereunder ("Property") in accordance with Regulation 33(10) of the DC Regulations, 1991. The Slum Rehabilitation Authority ("SRA") has, inter alia, vide revised Letter of Intent dated June 15, 2012 bearing No. SRA/ENG/1012/FN/ML/LOI as amended from time to time, sanctioned the slum rehabilitation scheme on the said Property ("Scheme"), and our Clients have developed, inter alia, a free sale building known as "Bhavya Heights C Wing" on the said Property by utilizing the free sale component of the said Scheme admeasuring 4212.76 sq. metres.

Any person(s) including as individual, a company, banks, non-banking financial institution, a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any objection or any claim, right, title and/or interest by way of sale, agreement for sale, memorandum of understanding, letter of allotment, exchange, gift, mortgage, pledge, charge, lien, lease, tenancy, trust, maintenance, succession, inheritance, possession, release, relinquishment, attachment license or any liability or commitment or otherwise howsoever through any agreement, deed, document, writing, conveyance, devise, bequest, succession, family arrangement, settlement, litigation, decree or court order, or any contract or agreement or otherwise howsoever or of whatsoever nature in relation to the free sale component of the said Property and / or the development rights thereof and/or FSI and / or in the free sale component of the said Property or any part(s) thereof and/or otherwise howsoever in respect of the said Scheme being undertaken on the said Property, are hereby required to make the same known in writing to the undersigned, along with notarized documentary proof in support thereof, at the address at 407, Rustomjee Sangam, SV Road, Santacruz (West), Mumbai 400 054 within a period of 14 (fourteen) days from the date of publications hereof, failing which, it will be presumed that no valid rights, claims, objections and etc. subsists and all such rights, objections, claims and etc., if any, shall be deemed as waived and abandoned for all intent and purposes and not binding upon our clients.

### THE SCHEDULE ABOVE REFERRED TO (Description of the said Property)

All that piece and parcel of land or ground bearing Cadastral Survey Nos. 298(Pt), 299 to 305, 306 (Pt), 564(Pt), 571(Pt) & 572(Pt) and Final Plot Nos. 27 to 34, Cadastral Survey Nos. 298 (Pt) & 306 (Pt), Final Plot Nos. 24 to 26 and 35 to 37 and Cadastral Survey No. 297, Final Plot No. 23, all of Sewri Wadala Estate South Scheme No. 57, Mumbai City District and situated at Katrak Road, Wadala, Mumbai -400031 and bounded as follows:

On North by Katrak Road; On South by Balaram Khedekar Marg: On East by Sewri Cross Road;

by Ram Mandir and Tilak Road; On West Dated: 22<sup>nd</sup> day of January, 2021

Manthan Unadkat Unadkat & Co. **Law Offices** 

#### le punjab national bank पंजाब मैशनल बैंक

Circle SASTRA Centre: East Delhi, Pocket-E, Mayur Vihar Phase-II, Delhi-110091 POSSESSION NOTICE (Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Puniab National Bank Circle SASTRA Centre, East Delhi, CSC First Floor, Pocket-E, Mayur Vihar Phase-II Delhi. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcemen of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13 reac with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 29.08.2020 calling upon the M/s Apex Aim Pvt. Ltd (Credit facility sanctioned by erstwhile Oriental Bank of Commerce now amalgamated with Punjab National Bank as per Government of India Notification) Office at 1st Floor, 45 Okhla Industrial Area hase III, New Delhi-110020 Also at: 52-B, Ground Floor, Okhla Phase III, New Delhi 110020. 1) Sh. Gaurav Tandon S/o Sh. Baldev Narain Tandon (Directors cum Guarantors) residing at B-251, Sector-51, Kendriya Vihar, Gautam Budh Nagar, Noida U.P.-201301 Also at: 203 Tower C, Prateek Styleme, Sector-45, Gautam Budh Nagar U.P.-201301 2) Sh. Vikas Bhambri S/o Sh. Sardari Lal Bhambri (Directors cum Guarantors) residing at B-301, DPS, Sahkari Samiti, A-100/02, Sector-51, Noida U.P.201301 Also at: D-010, Silver Oak, Civil Services Officers Welfare Society, Plot-1 Pocket-7, Greater Noida, U.P.201301 3) Sh. Amit Premnath Kapani S/o Sh. Premnath Amritlal Kapani (Directors cum Guarantors) residing at 31/2013, Sagar Apartments okhandwala, Andheri (W), Mumbai-400058 4) Sh. Naveen Paul (Directors cum Guarantors) C/o M/s Apex Aim Private Ltd, 52-B, Ground Floor, Okhla Phase-III, Nev Delhi-110020 5) Smt. Jyoti Premnath Kapani W/o Sh. Premnath Kapani (Directors cum Guarantors) residing at B-206/31, Sagar Apartments, Apna Ghar Unit-2 Lokhandwala, Andheri (W), Mumbai-400058 to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,83,14,418.53 (Rs. One Crore Eighty Three Lakh Fourteen Thousand Four Hundred Eighteen & Paise Fifty Three Only) as on 28.08.2020 with further interest expenses and other charges etc. thereon within 60 days from the date of notice/date or receipt of the said notice.

The borrower/Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/Guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules 2002 on this the 18th day of January of the year 2021.

The borrower's /guarantor's /mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the

property and any dealings with the property will be subject to the charge of the **Punjak** National Bank Circle SASTRA Centre, East Delhi, CSC First Floor, Pocket-E, Mayur Vihar Phase-II, Delhi for an amount of Rs.1,83,14,418.53 (Rs. One Crore Eighty Three Lakh Fourteen Thousand Four Hundred Eighteen & Paise Fifty Three Only) as on 28.08.2020 with further interest, expenses and other charges etc. thereon DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the property consisting of Flat No. B-206, Second Floor

Sagar Building No. 31, Apna Ghar Unit No. 11, Co-Opearative Housing Societ imited situated at Shri Swami Samartha Nagar, Andheri (West) Mumbai-400053 (First Charge) measuring 45.91 sq. mtrs./ 494 sq.ft, standing in the name of Smt Jyoti Premnath Kapani, Bounded as: North - Compound, South - Passage, East - Flat No. 207, West - A-Wing

Date: 18-01-2021, Place: Andheri (West), Mumbai Authorized Officer, Punjab National Bank

# बैंक ऑफ इंडिया BOI

### **NAVI MUMBAI ZONE**

Sd/-

Place: Mumbai

0/s Dues Date/Time of on

PLOT NO.30, SECTOR-11, CBD BELAPUR, NAVI MUMBAI-400 614.

Relationship beyond banking

Names of the Branch/

Mrs Neetu Sanjay

Kumar Sharma

Sharma & Mr Sanjay

**E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES** E-auction sale notice for sale of Immovable assets under the securitisation and reconstruction of financial assets and enforcement of security interest

act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the following Borrower (s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to Bank Of India (secured creditor), the constructive/physical possession of which has been taken by the Authorized Officers of Bank Of India will be sold on "as is where is", "as is what is " and "whatever there is" for recovery of respective dues as detailed hereunder against the secured assets mortgaged/charged to Bank Of India from the respective Borrower(s) and Guarantor(s). The reserve price and

the earnest money deposit is shown there against each secured asset The sale will be done by the undersigned through e-auction platform provided hereunder

E-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002 CUM NOTICE TO BORROWER/ GUARANTOR

**Description of the properties** 

(Rs. In Lakh)

NO	Borrower/ Guarantor		Amount/Last Date (for sub of EMD)	Int, Penal int & Exp) In Lakh	of property	
1	BHIWANDI Branch M/s VEDANT CORPORATION	Gala No.220, 2nd Floor, A Wing,Building No.2 known as Ashok Nagar Building NoA2,B-2 CHS Ltd., Survey No11 to 17 & 61, Village-Kaneri, Ashok Nagar, Bhiwandi Built-Up Area= 275 Sq. Ft. (Symbolic Possession is with Bank)	13.00/ 1.30/ 24.02.2021	289.45	15.02.2021/ 11 am to 4pm	02522-225576/ 7710967100
2	BHIWANDI Branch M/s VEDANT CORPORATION	Gala No.221, 2nd Floor, A-Wing, Building No.2 known as Ashok Nagar Building NoA2,B-2 CHS Ltd., Survey No11 to 17 & 61, Village-Kaneri, Ashok Nagar, Bhiwandi Built-Up Area= 275 Sq. Ft. (Symbolic Possession is with Bank)	13.00/ 1.30/ 24.02.2021	289.45	15.02.2021/ 11 am to 4pm	02522-225576/ 7710967100
3	BHIWANDI Branch M/s VEDANT CORPORATION	h M/s VEDANT Nagar Building NoA2,B-2 CHS Ltd., Survey No11 to 17 &		289.45	15.02.2021/ 11 am to 4pm	02522-225576/ 7710967100
1	BHIWANDI Branch M/s VEDANT CORPORATION Gala No. 6, Ground Floor,Laxmi Enterprises Building, Grampanchayat House No761, OppShelar Petrol Pump, Survey No. 11, 12 (part), Plot No1, Bhiwandi Wada Road,Nadi naka,Tal- Bhiwandi Built-Up Area= 320 Sq. Ft. (Symbolic Possession is with Bank)		12.00/ 1.20/ 24.02.2021	289.45	15.02.2021/ 11 am to 4pm	02522-225576/ 7710967100
5	BHIWANDI Branch M/s VEDANT CORPORATION	Office Premise No.202, 2nd floor, A-Wing Building No.2 known as Ashok Nagar Building NoA2,B-2 CHS Ltd., Survey No11 to 17 & 61, Village-Kaneri, Ashok Nagar, Bhiwandi Built-Up Area= 199 Sq. Ft. (Symbolic Possession is with Bank)	9.00/ 0.90/ 24.02.2021	289.45	15.02.2021/ 11 am to 4pm	02522-225576/ 7710967100
6	PANCHPAKHADI Branch M/s PETROF REFINING TECHNOLOGIES	Shop cum office No 116 upper Ground floor of "Dreams The Mall ", Lal Bahadur Shastri Marg, village- Bhandup West, Mumbai 400078 Built-Up Area= 374 Sq. Ft. (Physical Possession is with Bank)	30.00/ 3.00/ 24.02.2021	264.68	15.02.2021/ 11 am to 4pm	022-25366246/ 9860258394
7	GHATKOPAR (West) M/s K K ALUFOIL	Gala No3, Ground Floor, Building NoE, "Span Industrial Complex", Survey No223(p), Near Dadra Check Post, Vapi-Silvassa Road, Village-Dadra, District-Silvassa Built-Up Area= 695 Sq. Ft. (Symbolic Possession is with Bank)	19.00/ 1.90/ 24.02.2021	439.55	15.02.2021/ 11 am to 4pm	022-25148853/ 9833039428
8	GHATKOPAR (West) M/s K K ALUFOIL	Gala No4, Ground Floor, Building NoE, "Span Industrial Complex", Survey No223(p), Near Dadra Check Post, Vapi-Silvassa Road, Village-Dadra, District-Silvassa Built-Up Area= 695 Sq. Ft. (Symbolic Possession is with Bank)	19.00/ 1.90/ 24.02.2021	439.55	15.02.2021/ 11 am to 4pm	022-25148853/ 9833039428
9	GHATKOPAR (West) M/s K K ALUFOIL	Gala No5, Ground Floor, Building NoE, "Span Industrial Complex", Survey No223(p), Near Dadra Check Post, Vapi-Silvassa Road, Village-Dadra, District-Silvassa Built-Up Area= 775 Sq. Ft. (Symbolic Possession is with Bank		439.55	15.02.2021/ 11 am to 4pm	022-25148853/ 9833039428
10	GHATKOPAR  Gala No6, Ground Floor, Building NoE, "Span Industrial  (West) M/s K K  Complex", Survey No223(p), Near Dadra Check Post,  Vapi-Silvassa Road, Village-Dadra, District-Silvassa  Built-Up Area= 775 Sq. Ft.(Symbolic Possession is with Bank)		22.00/ 2.20/ 24.02.2021	439.55	15.02.2021/ 11 am to 4pm	022-25148853/ 9833039428
11	GHATKOPAR (West) M/s K K ALUFOIL	Gala No13, Ground Floor, Building NoE, "Span Industrial Complex", Survey No223(p), Near Dadra Check Post, Vapi-Silvassa Road, Village-Dadra, District-Silvassa Built-Up Area= 885 Sq. Ft. (Symbolic Possession is with Bank)	25.00/ 2.50/ 24.02.2021	439.55	15.02.2021/ 11 am to 4pm	022-25148853/ 9833039428
12	GHATKOPAR (West) M/s K K ALUFOIL	Gala No13(A), Ground Floor, Building NoE, "Span Industrial Complex", Survey No223(p), Near Dadra Check Post, Vapi-Silvassa Road, Village-Dadra, District-Silvassa Built-Up Area= 600 Sq. Ft.(Symbolic Possession is with Bank	17.00/ 1.70/ 24.02.2021	439.55	15.02.2021/ 11 am to 4pm	022-25148853/ 9833039428
13			25.00/ 2.50/ 24.02.2021	439.55	15.02.2021/ 11 am to 4pm	022-25148853/ 9833039428
14	4 DOMBIVLI Branch Flat No.3, 1st Floor, Lav Kush CHS, Plot No514, CTS No 974, Near Panch Rasta, Above Hotel Kirti Mahal, Mulund		186.00/ 18.60/ 24.02.2021	596.68	15.02.2021/ 11 am to 4pm	0251-2431563/ 9167350475
15			767.00/ 76.70/ 24.02.2021	486.06	15.02.2021/ 11 am to 4pm	0251-2431563/ 9167350475
16	CHEMBUR Branch M/s ASFA International	Flat no 404, 4th Floor, Deep Sagar CHSL, Plot no - 25, Sector - 19, Nerul East, Navi Mumbai (S. Built-Up Area=620 sq. ft) (Symbolic possession with bank)	60.00/ 6.00/ 24.02.2021	179.03	15.02.2021/ 11 am to 4pm	022-25228111/ 9769118862
17	CHEMBUR Branch M/s ASFA International	Land Bearing Survey No 15/2, 48/5, Plot No 2 Khardi Vaitarna Road, Village Ghanepada Tal Shahpur Dist Thane (Area of Land =747 sq. mt.) (Physical Possession with bank)	61.00/ 6.10/ 24.02.2021	179.81	15.02.2021/ 11 am to 4pm	022-25228111/ 9769118862
18	Kharghar Branch Mrs Neetu Saniav	Flat No 03, 4th Floor, Building No C5/17, Vrundavan Apartment Owners Association, Sector 05, CBD Belapur.	56.00/ 5.60/	23.78	15.02.2021/ 11 am to 4pm	022-27741074/ 9967035163

Apartment Owners Asociation, Sector 05, CBD Belapur

Navi Mumbai- 400614 (Built Up Area= 477 sq.ft.)

(Symbolic Possession with bank)

5.60/

24.02.2021

am to 4pm

9967035163

Place : Navi Mumbai

Date: 22.01.2021

Sr. No	Names of the Branch/ Borrower/Guarantor	Description of the properties	Reserve price/EMD Amount/Last Date (for sub of EMD)	O/s Dues (Excluding Int, Penal int & Exp) In Lakh	Date/Time of on site inspection of property	Contact No
19	TURBHE Branch Dr. Kailash Krishna Kumar Bothare	Flat No1001, 10th Floor, Siddhivinayak Shreekrupa, Plot No129, Dr. M.B. Raut Road,Shivaji Park, Dadar (West), Mumbai 400028 Built Up Area= 2000sq.ft. (Symbolic Possession is with Bank)	800.00/ 80.0/ 24.02.2021	507.58	15.02.2021/ 11 am to 4pm	022-27832013/ 9819321162
20	TURBHE Branch Mr. Radheshyam Mundada	Flat No. 3, 1st Floor, "Sarvamangal CHSL",15,College Lane, Dadar (W), Mumbai-400028 S. Built Up Area= 960 sq. ft. (Symbolic Possession is with Bank)	256.00/ 25.60/ 24.02.2021	275.27	15.02.2021/ 11 am to 4pm	022-27832013/ 9819321162
21	Turbhe Branch M/s M S Rolling	Open Plot Survey No 46, Apna Market Merchant Society, Mumbra-Panvel Highway - 4, Village - Goteghar, District - Thane. (Area of Land = 502 sq. mt. ) Symbolic possession with bank)	51.00/ 5.10/ 24.02.2021	220.32	15.02.2021/ 11 am to 4pm	022-27832013/ 9819321162
22		Flat no SF-2, 2nd Floor, Yadav Raje Sankul, Dindori, Dist Nashik (Built Up Area = 278.81 sq. mt. ) (Symbolic possession with bank)	86.00/ 8.60/ 24.02.2021	220.32	15.02.2021/ 11 am to 4pm	022-27832013/ 9819321162
23	TURBHE Branch M/s CAMETOR LINKS	Flat No 604, Building No B-30, Harsh Vihar, Plaza Vihar CHS Ltd. Village- Penkarpada, Shanti Park, Mira Road Built Up Area 480 sq. ft. (Physical Possession is with Bank)	38.00/ 3.80/ 24.02.2021	80.73	15.02.2021/ 11 am to 4pm	022-27832013/ 9819321162
24	VASHi Branch M/s Reefer India Partners:- Mr Biman Bose and Mr Swarup Bose	flat no 1401, 14th Floor, Cpress Aqua, Adhiraj Garden, B - Wing, Plot no - 32, Sector - 5, Kharghar. S. Built-Up Area=1512 sq. ft (Symbolic possession with bank)	134.00/ 13.40/ 24.02.2021	217.07	15.02.2021/ 11 am to 4pm	022-27662770/ 7903667987
25	VASHi Branch M/s Magna Opus	Flat No. 1, Ground Floor, Dhanlaxmi CHSL, Plot No. 101, Sect-10, Koperkharne,Navi Mumbai (S. Built-Up Area= 1210 sq. ft ) (Symbolic possession with bank)	72.00/ 7.20/ 24.02.2021	241.39	15.02.2021/ 11 am to 4pm	022-27662770/ 7903667987

## TERMS AND CONDITIONS OF THE E-AUCTION ARE AS UNDER:

E-Auction is being held on "as is where is basis", "as is what is basis" and "whatever there is basis" and will be conducted "On Line". The auction will be conducted through Government of India approved service provider e-Bara Integrated Portal (https://ibapi.in). E-Auction bid form, Declaration, General Terms and Conditions of online auction sale are available in website (https://www.bankofindia.co.in)

The Auction sale will be 'on line E-Auction/Bidding through website https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp on 25.02.2021 from 1.00 PM to 3.00 P.M. (IST) with unlimited extensions of 5 minutes duration.

- 1. Intending bidders shall hold a valid e-mail address. For further details and query, please contact IBAPI, Help Line No. 18001025026 or 011-41106131 Help Line e-mail ID: ibapi@allahabadbank.in
- 2. To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. No claim of whatsoever nature will be entertained after submission of the online bid regarding property/ies put for sale.
- Earnest money deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT/Fund transfer to the bucket account as guided and mentioned in IBAPI portal before participating in the bid online.
- Hard copy of the bid form along with the enclosures (KYC documents, UTR receipt) to be submitted to the respective branches as mentioned in above table and scan copies to be forwarded to the authorised officers to ARD.Navimumbai@bankofindia.co.in so as to reach on or before 24.02.2021 before 5.00PM.
- The KYC documents are (i) proof of identification(KYC) viz. Voter ID Card/Driving Licence/Passport etc. ii) Current address proof for communication iii) PAN card of the bidder iv) valid e-mail ID v) contact No.(Mobile/Landline) of the bidder etc. Date of inspection will be on 15.02.2021 as mentioned in table above from 11.00 AM to 4.00 PM ONLY with prior appointment with above
- mentioned respective branches on the contact nos. given against branches. Prospective bidders may avail online training on e-auction from IBAPI portal.

Twenty Five Thousand only).

- Bids shall be submitted through online procedure only in the prescribed format with relevant details.
- Ridder shall be deemed to have read and understood the terms and conditions of sale and be bound by them 10. The bid price to be submitted shall be above the Reserve Price and bidders shall improve their further offers in multiplies of Rs. 0.25 lakh (Rupees
- 11. It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the bid. 12. The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of the unsuccessful bidder
- will be returned on the closure of the e-auction sale proceedings. 13. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to pay 25% of the purchase amount (including Earnest money)
- already paid, immediately on acceptance of bid price by Authorised officer on the same day or maximum by next day and the balance of the sale price on or before 15th day of sale. The auction sale is subject to confirmation by the Bank. Default in deposit of amount by the successful bidder at any stage would entail forfeiture of the whole money already deposited and property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of the property/ amount.
- 14. The prospective qualified bidders may avail online training on e-auction from IBAPI portal, prior to the date of e-auction. Neither the Authorised officer nor the Bank will be held responsible for any Internet Network problem/Power failure/any other technical lapses/failure etc. In order to ward off such contingent situation the interested are requested to ensure that they are technically well equipped with adequate power back-up etc. For successfully participating in the E-Auction event
- 15. The purchaser shall bear the applicable stamp duties/Registration fees/other charges etc. and also all the statutory/non statutory dues, taxes assessment charges etc. owing to anybody. TDS as applicable in properties above Rs 50.00 Lakhs and above are to be borne by the buyer over and above the Reserve Price. 16. The Authorised officer/Bank is not bound to accept the highest offer and has absolute right and discretion to accept or reject any or all offer/s or adjourn/
- postpone/cancel the e-auction or withdraw any property or portion thereof from the auction proceedings at any stage without assigning any reason there for 17. The sale certificate will be issued in the name of the purchaser(s)/applicant(s) only and will not be issued in any other name(s). 18. The Sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security
- Nos. given 19. If any of the participant deposits the EMD after registering himself and afterwards opt not to bid can reverse the bid amount through system as specified in IBAPI portal

Interest Act, 2002. Further details/enquiries if any on the terms and conditions of sale can be obtained from the respective branches or on the contact

## SALE NOTICE TO BORROWERS/GUARANTORS

The undersigned being the Authorised Officers of Bank of India are having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the Rules framed there under

You have committed default in payment of the dues with interest and costs and charges etc. in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence the bank has issued a Demand Notices to all of you under section 13(2) to pay the amount mentioned thereon within 60 days. You have failed to pay the amount even after the expiry of 60 days. Therefore the Authorised Officers in exercise of the powers conferred under section 13(4) took possession of the secured asset, more particularly described in the schedule mentioned above & e-auction sale notice published Free Press Journal and Nav Shakti publication dated 22.01.2021 respectively.

Notice is hereby given to you to pay the sum as mentioned above before the date fixed for sale failing which the property will be sold and balance due, if any, will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession, valuation and sale etc. shall be first deducted from the sale proceeds, which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are at liberty to participate in the auction to be held on the terms and conditions thereof including deposit of earnest money.

**AUTHORISED OFFICER(S)** 

Bank Of India

ईमेलः egovernance@abmindia.com, संकेतस्थळ :www.abmindia.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ४७(१) सहवाचत रेग्युलेशन २९ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा, ३१ डिसेंबर, २०२१ रोजीर जानेवारी, २०२१ रोजी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय: एबीएम हाऊस, प्लॉट क्र. २६८, लिंकिंग रोड, बांद्रा (पश्चिम) . हुढील माहिती येथे उपलब्ध आहे:

कंपनीचे संकेतस्थळ: <u>www.abmindia.com</u> स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ: www.bseindia.com

मंडळाच्या आदेशावरू

स्थळ : मुंबई दिनांक : २१.०१.२०२१ एबीएम नॉलेजवेअर लि..करित सारिका घाणेक

फॉर्म ए

l	सार्वजनिक घोषणा									
ı	जाहीर घोषणा (इन्सॉल्व्ह्न्सी अँड बँकरपटसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्ह्न्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर									
	कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ६ अन्वये) तळवलकर्स बेटर वैल्यू फिटनेस लिमिटेड च्या प्रस्तावित ठराव धनकोनी लक्ष द्यावे									
	संबंधित तपशील									
8	. कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव	तळवलकर्स बेटर वैल्यू फिटनेस लिमिटेड								
1 2	. कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख	२४ एप्रिल २००३								
3	. कॉपोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित / नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण	आरओसी- मुंबई								
8	. कॉरिट कर्जदाराचा कॉपोरेट आपटेटिटी नंबर/ लिमिटेड लायाबिलिटी आयडेटिफिकेशन नंबर	L92411MH2003PLC140134								
,	. कॉरिट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता	८०९/८१३ महालक्ष्मी चेंबर्स, २२ भुलाभाई देसाई रोड, मुंबई -४०००२६*								
ξ	. कॉपोरेट कर्जदाराच्या बाबतीत नादारी सुरू होण्याची तारीख	१८ जानेवारी २०२१								
9	. नादारी निर्णय प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	१७ जुलै २०२१								
6	. अंतरिम निर्णय व्यावसायिक म्हणून कृती करणाऱ्या नादारी व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी क्रमांक	सौरभ कुमार टिकमानी आयपी नोंदनी क्र IBBI/IPA-001/IP-P00559/2017-2018/10989								
٩	. बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम निर्णय व्यावसायिकांचा पत्ता आणि ई–मेल	केपीएमजी रिस्ट्रक्चिरंग सर्विसंस एलएलपी, १ला मजला, लोडा एक्सेलस, अयोलो मिल्स कंपाउंड, एन.एम. जोशी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई ४०००११, भारत. इ-मेल: Saurabhtikmani@kpmg.com								
\$	o बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम निर्णय व्यावसायिकांचा पत्ता आणि ई-मेल	केपीएमजी रिस्ट्रक्चिरां सर्विसेस एलएलपी, १ला मजला, लोढा एक्सेलस, अपोलो मिल्स कंपाउंड, एन.एम. जोशी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई ४०००११, भारत. इ–मेल: IRPTBVFL@kpmg.com								
१	१ दावे सादर करण्यासाठी अंतिम तारीख	०३ फेब्रुवारी २०२१								
8	२ अंतरिम निर्णय न्यावसायिकांनी निश्चित केलेले कलम २१च्या पोट-कलम (६ ए)च्या खंड (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, असल्यास									
8	<ul> <li>एका वर्गातील धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कृती करण्यासाठी आलेल्या नादारी व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गासाठी तीन नावे)</li> </ul>	लागू नाही								
8	४ (ए) संबंधित फॉर्म्स आणि (बी) प्राधिकृत प्रतिनिधींचे तपशील येथे उपलब्ध आहेत:	वेब लिंक: https://www.ibbi.gov.in/home/downloads प्रत्यक्ष पत्ता : अ. नु. क्र. १० च्या समोरील								

\*ग्रेटर बॉम्बेच्या दिवाणी कोटनि २७ ऑक्टोबर २०२० च्या आपल्या आदेशानुसार कॉर्पोरेट देणगीदाराचा तळ मजला, मंगल सिमरन, ऑफ टर्नर रोड, २०वा रस्ता, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०००५० हा नोंदणीकृत पत्ता बदलण्यास स्थगिती दिली आहे.

ह्याद्वारे सुचना देण्यात येते की राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण ह्यांनी तळवलकर्स बेटर वैल्यू फिटनेस लिमिटेडची प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश १८ जानेवारी २०२१ रोजी जारी केला आहे. तळवलकर्स बेटर वैल्यू फिटनेस लिमिटेड च्या भागधारकांना त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यासाठी परीसामापक ह्यांच्या कार्यालयाच्या रकाना क्र.१० मध्ये नमूद करण्यात आलेल्या पत्यावर ०३ फेब्रुवारी २०२१ रोजी पर्यत किंवा त्यापूर्वी सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. वित्तिय धनको ह्यांनी त्यांच्या दाव्यांचे पुरावे केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच सादर करावेत. सर्व अन्य समभागधारकांनी त्यांच्या दाव्यांचे पुरावे व्यक्तिश: टपालाद्वारे सादर करावेत.

रकाना क्र. १२ मध्ये नमूद करण्यात आलेल्या वित्तय ऋणकोचा वर्ग त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अर्ज सीए मध्ये अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी रकाना क्र. १३ मध्ये नमूद करण्यात आल्या प्रमाणे तीन ठराव प्रतिनिधींची नावे देऊ शकतात

दिशाभूल करण्यात येणारे पुरावे सादर करण्यात आल्यास ते दंडास पात्र असेल अंतरिम ठराव व्यावसायिकाचे नाव आणि सही

कर्ज खाते क्र. ६०१८०७२१०२३४४३९

(रु. अठरा लाख मात्र)

राखीव किंमतः रु. १५,५०,०००

ठिकाण : रायगड/पालघर

दिनांक: २१.०१.२०२१

कर्ज खाते क्र. : ६०१८०७२१०१९४२६९

१) श्री. जयवंत सरेश येरुनकर

२) श्रीम. प्रमिला जयवंत येरुनकर

तारीख: २१ जानेवारी २०२१ स्थान: मंबर्ड

■■Fullerton

■ Grihashakti

राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण मुंबई न्यायपीठासमोर

मुंबई, शुक्रवार, २२ जानेवारी २०२१

ववशक्ति

कंपनी योजना याचिका क्र.१०२३/२०२० कंपनी योजना याचिका क्र.१०३३/२०२० कंपनी अधिनियम २०१३ च्या प्रकरणी

आणि कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३० आणि २३२ तसेच अन्य लागू असणाऱ्या तरतुदींच्या प्रकरणी आणि

मारिको कन्ह्युमर केअर लिमिटेड आणि मारिको लिमिटेड आणि त्यांचे प्रत्येकांचे भागधारक आणि ऋणदाते यांच्यामधील एकत्रिकरणाच्या योजनेच्या (यापुढे 'योजना' म्हणून उल्लेख करण्यात आला

मारिको कन्झ्युमर केअर लिमिटेड, ही कंपनी अधिनियम १९५६ च्या अंतर्गत स्थापन झाली असून त्यांचे नोंदणीकृत कार्यालय, ७वा मजला, ग्रॅड पॅलाडियम, १७५, सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई ४०००९८, महाराष्ट्र, भारत CIN: U24233MH2012PLC229972 े ... प्रथम याचिकादार कंपनी /हस्तांतरणकर्ता कंपनी **मारिको लिमिटेड,** ही कंपनी अधिनियम १९५६ च्या अंतर्गत स्थापन झाली असून त्यांचे नोंदणीकृत कार्यालय, ७वा मजला, ग्रॅंड पॅलाडियम,१७५, सीएसटी रोड, कालिना, सांताक्रझ पूर्व, मुंबई ४०००९८, महाराष्ट्र, भारत

CIN: L15140MH1988PLC049208 ... द्वितीय याचिकादार कंपनी /हस्तांतरिती कंपनी (यापृढे संयुक्त रित्या 'याचिकादार कंपन्या'' म्हणून उल्लेख केला आहे) कंपनी याचिकेच्या मंजुरीची स्थिती

मारिको कन्ह्युमर केअर लिमिटेड आणि मारिको लिमिटेड आणि त्यांचे प्रत्येकांचे भागधारक आणि ऋणदाते यांच्यामधील एकत्रिकरणाच्या योजनेस मंजूरीच्या आदेशासाठी कंपनी अधिनियम २०१३च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत याचिका राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मुंबई न्यायपीठाने ('मा. एनसीएलटी') दिनांक ०९ ऑक्टोबर २०२० रोजी दाखल करुन घेतली होती.

मा. एनसीएलटी यांच्या दिनांक ०२ डिसेंबर २०२० रोजीच्या आदेशाद्वारे सदर याचिका त्यामधील विनंतीच्या अनुषंगाने कायम केली होती आणि नियुक्त दिनांक १ एप्रिल २०२० ठेवली होती. मा. एनसीएलटी यांनी दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशाची प्रमाणित प्रत हस्तांतरणकर्ता कंपनी आणि हस्तांतरिती कंपनी यांनी कंपनी निबंधक, मुंबई यांच्याकडे अनुक्रमे दिनांक १९ जानेवारी २०२१ आणि २० जानेवारी २०२१ रोजी दाखल केली व त्याद्वारे सदर योजनेस दिनांक २० जानेवारी २०२१ पासून अंमल दिला. मा. एनसीएलटी यांनी दिनांक ०२ डिसेंबर २०२० रोजी दिलेल्या आदेशानुसार ही जाहिरात

याचिकादार कंपन्यांनी प्रसिध्द केली आहे. स्वाक्षरी /-हेमंत सेठी ॲण्ड कंपनी स्थळ: मुंबई

१०२, नव परमाणु, ए-विंग, अमर सिनेमाच्या मागे, चेंबूर, मुंबई ४०००७१, महाराष्ट्र, भारत

अतिशय लिमिटेड

सीआयएन: एल७०१०१एमएच२०००पीएलसी१९२६१३ नोंदणीकृत कार्यालय: १४/१५, खटुआ इमारत, ४४ बँक स्ट्रीट, फोर्ट,

मंबई. ४००००१: फोन: ०२२ - ४९७३९०८१ मुख्य कार्यालय: प्लॉट क्र. ३६, झोन-।, एम.पी. नगर, भोपाल- ४६२०११ (एमपी)

फोन: ०७५५-२५५८२८३, ईमेल: compliance@atishay.com; संकेतस्थळ: www.atishay.com मंडळाच्या सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ च्या सहवाचता रेग्युलेशन २९ अन्वये कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३१ डिसेंबर, २०२० रोजीस संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांसह इतर बाबींसह विचारात घेऊन आणि पटलावर घेण्यासाठी शुक्रवार, दिनांक २९ जानेवारी,२०२१ रोजी दु. ३:०० वा. व्हिडियो कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडियो व्हिज्वल मीन्स(ओएव्हीएम)द्वारे घेण्यात येणार आहे. पुढील कंपनी कोड ऑफ कन्डक्ट फॉर प्रीव्हेन्शन इन्सायडर ट्रेडिंग नुसार कंपनीचे संचालक/केएमपी/पदाधिकारी, -अधिकारी यांसाठी कंपनीच्या शेअर्समधील व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो ही १ जानेवारी, २०२१ पासून बंद असून शुक्रवार, २९ जानेवारी,२०२१ रोजी निकाल जाहीर करेपर्यंत ४८ तास संपेपर्यंत बंद राहील

अतिशय लिमिटेड करिता

इती तिवारी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक: २१/०१/२०२१

जाहीर नोटीस

या जाहिर नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, श्री. महेंद्र सुजाराम पटेल, ह्यांनी माझे अशिल वसई जनता सहकारी बँक लि. ह्यांच्याकडे गावमौजे वेवूर, ता. व जि. पालघर येथील स.नं. ४९ हि. नं. २, अ पैकी व स. नं. ४९/१/१ब मधील प्लॉट क्र. १ ह्या जिमन मिळकतीवर बांधण्यात आलेल्या "भुमी इंडस्ट्रियल इस्टेट" ह्या इमारतीमधील तळ मजल्यावरील इंडस्टियल गाळा नं. ६ ज्याचे क्षेत्र ११४२ चौ. फूट (सुपर बिल्टअप) व इंडस्ट्रियल गाळा नं. ७ ज्याचे क्षेत्र ११४० चौ. फू (सुपर बिल्टअप) (ज्यांस ह्यापढे सदरची मिळकत असे संबोधण्यात आलेले आहे.) ही मिळकत गहाणखताद्वारे तारण देऊन पतसुविधा घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

श्री. महेंद्र पटेल ह्यांनी माझ्या अशिलांस दिलेल्या तोंडी माहितीनुसार सदर मिळकतीचे विकासक उपलब्ध नाहीत तसेच सदर इमारतीमध्ये गृहनिर्माण संस्था स्थापन झालेली नाही. त्यामुळे सदर दुकान गहाण करणेकामी ना हरकत दाखला उपलब्ध होऊ शकत नाही. तरी सदर मिळकतीची मालकी निर्विवाद, बोजाविरहित आहे किंवा नाही या परिक्षणाकरिता सदर प्रकरण माझ्याकडे माझ्या अशिलाने सोपविलेले आहे. तरी सदर मिळकतीच्या संबंधाने कोणाहीकडे खरेदी /गहाण/दान/बक्षीस/अदलाबदल/वहिवाट /भाडेपट्टा/कुळ/वारसा वैगरे रित्या हस्तांतरणाच्या दृष्टिने विधिग्राह्य ठरेल असा लेखी कायदेशीर पुराव्यानिशी आपली हरकत निम्न स्वाक्षरीकारांना खालील पत्त्यावर कळवावी अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक वा हितसंबंध नाही व असल्यास त्यांनी तो सोडून दिला आहे. असे समजून सदर मिळकती अगदी निर्विवाद, बोजाविरहित (Clear Title ) आहे असा दाखला देण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

ॲड. आल्बर्ट पी. डाबरे शॉप नं. १८ व एफ/००१, तळ मजला, एन. जी. सुरतवाला कॉम्प्लेक्स, को.ऑप.हौ. सोसा. लि., कचेरी रोड, ता. वसई, जि. पालघर

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. फारूक बफाती सुलेमान खिलची हे ज्यांचा पत्ता दकान क्र. सी, स्थित येथे इंडिया हाऊस क्र.४, केम्प्स कॉर्नर, मंबई-४०००३६ यांनी माझे अशिल श्री. राशिद सुलेमान ओमर आणि श्री. रिआज सुलेमान ओमर जिमनदार असलेले यांना त्यांच्या नावे भाडे पावती हस्तांतरणाकरिता विनंती केली आहे. भाडे पावती त्यांचे वडील बफती सुलेमान खिलची यांच्या नावे आहे जे २ एप्रिल, २०१० रोजी मयत झाले.

कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तींना

सदर शॉप किंवा त्याच्या कोणत्याही भागा विरोधात कोणताही दावा असल्यास, परवाना, भाडेपट्टा, कळवहिवाट. विक्री. अदलाबदल. ताबा, धारणाधिकार, प्रभार किंवा कोणत्याही परिस्थिती अंतर्गत किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्गे लिखित निम्नस्वाक्षरीकारांना पुराव्यांच्या दस्तावेजांसह त्यांचे कार्यालय रूम क्र. २, १ला मजला, दुथपापेश्वर प्रसाद, मंगल वाडी, गिरगाव, मुंबई-४००००४ येथे दिनांकापासून १४ दिवसांत कळवावे, याशिवाय हस्तांतर असे दावे किंवा हितसंबंधाच्या कोणत्याही संदंभाशिवाय हस्तांतर पूर्ण होईल आणि कोणतेही असे सर्व हेतू आणि प्रस्तावाकरिता सोडून दिल्याचे मानले

सदर दुकानाचे वर्णनः केम्प्स कॉर्नर, मुंबई-४०००३६ येथील इंडिया हाऊस क्र. ४ अशी ज्ञात इमारतीचे तळ मजल्यावर धारक दकान क्र. सी कमर्शियल असलेले प्रिमायसेस. दिनांक २२ जानेवारी, २०२१

वकील, उच्च न्यायालय.

## शुद्धीपत्रक

गुप्ता एनर्जी प्रा. लिमि. च्या लिक्वीडेटरद्वारे जमीन व मालमत 21.01.2021 रोजी प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रात लिक्वीडेटर गुप्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या पेप काशनात ई–लिलावाचा पोर्टल www.npasource.com च्या ऐवजी सुधारीत पोर्टल **www.auctionfocus.i**i थशी संशासांग करीन थाहे नथापि पेपर प्रकाशन आणि ईओआय दस्ताऐवजाच्या इतर सर्व नियम व अटी अपरीवर्तीत राहतील ईओअ

स्ताऐवज आता www.auctionfocus.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. विकास प्रकाश गुप्ता – लिक्विडेटर (गुप्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड – लिक्विडेशन मध्ये) रजिस्ट्रेशन न.: IBBI/IPA-001/IP-P00501/2017-18/10889 दि. : 22.01.2021

The spirit of Mumbai s now 93 years old!

FREE PRESS 3

www.freepressjournal.in

तारण मत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. ८, २ रा

मजला. डी विंग.

नंगलमुर्ती दर्शन, कर्जत,

जि. रायगड-४१०२०१

फ्लॅट क्र. २०२, २ रा

मजला, ए २ विंग,

सिटी धनसर गाव,

प्राधिकत अधिकारी

**LIBORD SECURITIES LIMITED** 

CIN: L67120MH1994PLC080572

Regd. Office: 104, M.K.Bhavan, 300,
Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400001
Phone: 022-22658108 / 09 / 10 Fax: 022-22662520
E-mail: investorrelations@libord.com Website: www.libord.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020 (Rs. In Lakhs)

Ended

0.01

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months' Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock

Exchange website www.bseindia.com and Company's website a

पालघर (पश्चिम)

४०१४०४

बोली वाढविण्याचे मुल्य रु. १५,५००/-

(रु. पंधरा हजार पाचशे मात्र

फुल्लर्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड

**Particulars** 

Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period before Tax

/ww.libord.com.

Place : Mumbai

Date: 21/01/2021

Net Profit / (Loss) for the period after Tax

Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for

continuing and discontinued operations)

otal Comprehensive Income for the period

(रु. अठरा हजार मात्र)

मागुणी सूचना तारीख

आणि थकीत रक्कम

दिनाक :

09.03.2020

ह. २०,७५,५७७/-

(रु. वीस लाख पंच्याहत्तर

हजार पाचशे सत्त्याहत्तर मात्र)

09.03.7070

रु. १७,४७,७३९/-

(रुपये सतरा लाख

मनेचाळीस हजार सातशे

फुल्लर्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय : मजला ५ आणि ६, बी- विंग, सुप्रिम आयटी पार्कम सुप्रिम सिटी, पवई, मुंबई - ४०००७६

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे

गहाण/प्रभारित आहेत. ज्यांचा कब्जा हा फुलरटन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड/तारण धनकोंच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला आहे ती खालील नमट

कर्जदार आणि हमीदार यांचेकडून फुलरटन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड/तारण धनकोंना थकीत वसुलीच्या तारखेपर्यंत त्यावरील पढील व्याज आणि इतर खर्च

आणि वरील नमूर थकबाकीच्या वसुलीसाठी खालील नमूर तारीख आणि वेळेत ''<mark>जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे</mark>

**आहे''** तत्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत, इसारा अनामत रक्कम (इअर) आणि इअर जमा करण्याची अंतिम तारीख सुध्दा खाली नमूद केलेली आहे.

(रु. एक लाख ऐंशी हजार मात्र)

इसारा अनामत रक्कम रु. १,५५,०००/-

(रु. एक लाख पंचावन्न हजार मात्र)

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया फुलरटन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड/तारण धनकोच्या वेबसाईट (https://disposalhub.com and

१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ : २६.०२.२०२१ रोजी स. ११.०० ते दु. ०१.०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह) २. सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इ.अ.र. चा पुरावा इ. सादर करण्यासाठी तारीख आणि वेळ : २४.०२.२०२१

कर्जदार/हमीदारांचे नाव आणि पत्ता

सह कर्ज खाते क्रमांक

<u>पत्ता. १ : हनु</u>मान मंदिर जवळ, २५६/२७८, डोलवली, जबरंग, अलिबाग, महाराष्ट्र- ४१०२०१

पत्ता. १ : एच-८-४३, दिंडोशी, एमपी वसाहत, जन अरुण कुमार वैद्य मार्ग, गोरेगांव (पूर्व),

मुंबई, महाराष्ट्र - ४०००६३. **पत्ता. २**: फ्लॅट क्र. २०२, २ रा मजला, ए २ विंग, इमारत क्र. १,

पत्ता २: फ्लॅट क्र. ८, २ रा मजला, डी विंग, मंगलमुर्ती दर्शन, कर्जत, जि, रायगड-४१०२०१

१) श्री. संतोष के. विश्वकर्मा, कन्हैयालाल जी विश्वकर्मा यांचा मलगा.

) श्रीम. सुनिता एस. विश्वकर्मा, संतोष के. विश्वकर्मा यांची पत्नी

लार सिटी धनसर गाव, पालघर (पश्चिम) - ४०१४०४.

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) आणि ९ (१) च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

**RELIANCE** 

**RELIANCE POWER LIMITED** Registered Office: Reliance Centre, Ground Floor, 19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate Mumbai MH 400001 Tel: 91 22 43031000 Fax: 91 22 43037662 CIN: L40101MH1995PLC084687 Website: www.reliancepower.co.in, Email: reliancepower.investors@reliance

A. Extract of the Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2020 Rupees in lakhs Nine Months Ended Year Ended
er | December | December | March Quarter ended December | September | December | December | December | Particulars

N	Particulars	31, 2020	30, 2020	31, 2019	31, 2020	31, 2019	31, 2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	2,00,666	2,62,649	1,89,793	6,77,025	6,30,041	8,20,241
2	Profit/ (Loss) before exceptional items and tax	8,157	27,328	4,541	43,709	20,517	(22,743)
3	Net Profit/ (Loss) for the year before tax						
	(after exceptional items)	8,157	27,328	4,541	43,709	20,517	(4,23,163)
4	Net Profit/ (Loss) for the year after tax						
	(after exceptional items)	5,229	10,567	4,938	15,607	13,065	(4,07,659)
5	Total Comprehensive Income/ (Loss)						
	for the year	8,503	16,785	9,869	30,930	18,014	(4,24,516)
6	Paid-up Equity Share Capital						
	Par value of Rs. 10 each)	2,80,513	2,80,513	2,80,513	2,80,513	2,80,513	2,80,513
7	Reserves excluding Revaluation Reserve as						
	per balance sheet of previous accounting year						9,06,374
8	Earnings Per Share (Face value of Rs. 10 each)						
	(for discontinuing and continuing operation)						
	(a) Basic (Rs.)	0.186*	0.377*	0.176*	0.556*	0.466*	(14.533)
	(b) Diluted (Rs.)	0.186*	0.377*	0.176*	0.556*	0.466*	(14.533)
	*Not annualised						
_	<del></del>						

B. Extract of the Standalone Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2020 Rupees in lakhs Quarter ended Nine Months Ended Year Ended

 
 December
 December

 31, 2020
 31, 2019
 March 31, 2020 September 30, 2020 December 31, 2019 Particulars 31, 2020 Unaudited | Unaudited Unaudited Total Revenue 4.488 19.558 5.372 46.640 27.250 33.942 2 Profit / (Loss) before exceptional items and tax 11.493 (7.214)8.007 (4.519)(12.699)(19.428)(7,214)3 | Profit / (Loss) before tax (after exceptional items) 8.007 (4.519)11 493 (12.699)(38.884)11 /03 38 884 8 nn7 (1 115

C. The consolidated financial results of the Group have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013. D. The above is an extract of the detailed format of the Unaudited financial results for the quarter and nine months ended

December 31, 2020 drawn up both on a Standalone and Consolidated basis, filed with Stock Exchanges on January 21, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and nine months ended December 31, 2020 are available on the Company's website, www.reliancepower.co.in and on the website of the Stock Exchanges, www.bseindia.com and www.nseindia.com. Place : Mumbai

Date : January 21, 2021

Ended

31.12.2020 31.12.2020 31.12.2019

Reviewed Reviewed Reviewed

500

0.00

For Libord Securities Limited

Nawal Agrawa

(Director)

Ended

5.50

5.25

### एक्सपो गॅस कंटेनर्स लि सीआयएन:

एल४०२००एमएच१९८२पीएलसी०२७८३७ **गोंदणीकृत कार्यालय**ः एक्सपो हाऊस, १५०. शेरिफ देवजी स्ट्रीट, मुंबई-४००००३. दूर. क्र. ०२२-६१३१९६०० फॅक्स: २३४०१६३५

ईमेलः accounts@expogas.com संकेतस्थळः www.expogas.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोज रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७(१)(ए) सहवाचता रेग्यलेशन २९ अन्वये याद्रारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची . सभा दिनांक ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या ३ ऱ्या तिमाहीसाठी कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारात, मंजूर आणि ाटलावर घेण्यासाठी बुधवार, दिनांक १० फेब्रुवारी. २०२१ रोजी दु. २.०० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एक्सपाँ हाऊस, १५०, शेरिफ देवजी स्ट्रीट, मंबई–४००००३ येथे घेण्यात येणार आहे. ् सदर सूचना इनव्हेस्टर्स रिलेशन सेक्टर कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच

www.expogas.com आणि स्टॉक एक्सचेंज चे संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com यावर उपलब्ध असणार आहे. एक्सपो गॅस कंटेनर्स लिमिटेड करिता

हसनैन मेवावाला व्यवस्थापकीय संचाल ठिकाण: मंबर्ड (डीआयएन– ००१२५४७२) दिनांकः २०.०१.२०२१

## कैरा कॅन कंपनी लिमिटेड

एल२८१२९एमएच१९६२पीएलसी०१२२८९ लय : आयन हाऊस, डॉ. ई. मोझेस रोड, मुंबई ४०० ०११. भारत. दूर.क्र. ६६६० ८७११ /१३/१४ फॅक्स: ९१-०२२ ६६६३ ५४०१

सूचना

सेबी(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९(१) सहवाचता रेग्युलेशन ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कैरा कॅन कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

सदर सूचना स्टॉक एक्सचेंजेस संकेतस्थळ www.bseindia.com आणि कंपनीचे संकेतस्थळ www.kairacan.com यावरही उपलब्ध असणा

> कैरा कॅन कंपनी लि. करिता सही/-हितेन वंजार कंपनी सचिव

ठिकाणः मुंबई दिनांकः २० जानेवारी, २०२१

### मनी२मी फायनान्स प्रा. लि.

सी/२, १ला मजला, ब्रम्हदेव रेजेन्सी, मॅकडोनाल्ड समोर, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे - ४०११०७. फोन : ७२०८४९६००१/२

### लिलाव सूचना

लाव सुचना, खालील नमुद कर्ज खाते धारक कर्जदारांनी खालील विनिर्दिष्टनुसार सोने दोगिणे तारण ठेवून सोने कर्ज सुविधा घेतली आहे. कर्जदारांनी थकबाकीचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे कंपनीला थकबाकी रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सूचना जारी करणे भाग पडले होते. तथापी कर्जदारांनी त्यांची थकबाकी चुकती/पूर्ण करण्यास कसूर केली आहे म्हणून मनीरमी फायनान्स प्रा. लि. च्या नाव तारण सोने दागिन्यांचा लिलाव करणे कंपनी मनी२मी फायनान्स प्रा. लि. ला भाग पडले आहे.

### कर्जदाराचे नाव आणि खाते क्र. :

भरत कुमार (पीआर००१३९२): जीएल/एमआर/१९-२०/२६५५, जीएल/एमआर/१९-२०/२६१६, जीएल/एमआर/१९-२०/२६०७, जीएल/एमआर/१९-२०/२५७५; कमल बियाला (पीआर००१४९७) : जीएल/एमआर/१९-२०/२२०१; कांजी हरिभाई चव्हाण (पीआर००१६०५) : जीएल/एमआर/१९ २०/२३७२; मोहित शर्मा (पीआर०००२८६) : एलएन/१८-१९/१४०३, जीएल/एमआर/१८-१९/२३९९, जीएल/एमआर/१८-१९/२५०८; नवीन वशिष्ठ (पीआर०००४८८) : जीएल/एमआर/१९-२०/१२०८, एलएन/१७-१८/२२७४, एलएन/१७-१८/२२८४; राजेश शिवमठ (पीआर०००७०२) : जीएल/एमआर/१८-१९/२२५६; रविनेर प्रकाश सिंग (पीआर०००५४३) : एलएन/१८-१९/१३०० एलएन/१८-१९/१२९९; रितू विनीत मेनन (पीआर००१४३०) : जीएल/एमआर-१९-२०/२१३१ जीएल/एमआर/१९-२०/२११०, जीएल/एमआर/१९-२०/२१३१, शैलेश गांधी (पीआर०००३३३) एलएन/१७-१८/१६०४, एलएन/१७-१८/२०१३; शमीम खान (पीआर०००७६३): जीएल/एमआर/१८-१९/२३३८; शिव कुमार यादव (पीआर०००६१४) : जीएल/एमआर/१९-२०/१४५१; सोहिल मोहम्मद व्हाण (पीआर००१६१३) : जीएल/एमआर/१९-२०/२३८४; सुनील गुप्ता (पीआर०००७७२) जीएल/एमआर/१८-१९/२३८०: स्वेक्षा शर्मा (पीआर०००१३९): जीएल/एमआर/१९-२०/११०६: विनीत मेनन (पीआर००१४३८) : जीएल/एमआर/१९-२०/२११२; विशाखा शेट्टी (पीआर०००९२६) जीएल/एमआर/१९-२०/१०२१, जीएल/एमआर/१८-१९/२८३५, जीएल/एमआर/१९-२०/२३७०, जीएल/एमआर/१९-२०/२४९६ अभिषेक परिहार (पीआर०००६६७) : जीएल/एमआर/१९-२०/२६०८; अबू शेख (पीआर००१७३७) : जीएल/एमआर/१९-२०/२५६५; आनंदकुमार सोनी (पीआर००१८१९) जीएल/एमआर/१९-२०/२७०२; अरूप दुत्ता (पीआर०००९८६) : जीएल/एमआर/१९-२०/१००२; आशीष यादव (पीआर००१७३०): जीएल/एमआर/१९-२०/२५४१; अस्मिता अमोल जोशी (पीआर००१६३२): जीएल/एमआर/१९-२०/२४०५; अविनाश मिश्रा (पीआर००१७३१) जीएल/एमआर/१९-२०/२५४२; बलवीर नेगी (पीआर०००५६१) : एलएन/१८-१९/१३९८; बिलाल हुसैन (पीआर००१८०२) : जीएल/एमआर/१९-२०/२७३३; ब्रिजेश अम्बेरकर (पीआर००१७७६) . जीएल/एमआर/१९-२०/२६२२ ; चंद्रशेखर एमपीनप्पा (पीआर००१६६५): जीएल/एमआर/१९-२०/२४४७; गीता यादव (पीआर०००८३८) : जीएल/एमआर/१९-२०/२५७०; हलीम सय्यद (पीआर०००७०९) : जीएल/एमआर/१८–१९/२१८७; हनमंत करे (पीआर००१५०२): जीएल/एमआर/१९– २०/२३९०. जीएल/एमआर/१९-२०/२२०७. जगदीश शेड्डी (पीआर०००७६५): जीएल/एमआर/१९-२०/१४०६; कप्पतराला मोह. सरदार हुसैन हुसैन (पीआर०००१९७) : जीएल/एमआर/१९-२०/२७२४; कविता पवार (पीआर०००५८३) : एलएन १८-१९/१६५९; जीएल/एमआर/१८-१९/२२८५; कृष्णा रामन्ना शेट्टी (पीआर००१६२४) : जीएल/एमआर/१९–२०/२४००, जीएल/एमआर/१९–२०/२४३८; कुशल शेट्टी (पीआर०००२८७) : जीएल/एमआर/१९-२०/१३१८ : लता धरी (पीआर००१२८५) : जीएल/एमआर/१९-. २०/१८६०, लक्ष्मी सिंग (पीआर०००४७६); एलएन/१७-१८/२१६७; मोहना वलरमठी (पीआर००१८०४) : जीएल/एमआर/१९-२०/२६७३; मुनीरा शेख (पीआर०००३५८) : एलएन/१७-१८/१६७०, एलएन/१७-१८/१७९८; नारायण खोत (पीआर०००९५३): जीएल/एमआर/१८-१९/२८९६; नारायण नायक (पीआर०००३२२); जीएल/एमआर/१९-२०/१९५४; पवन क्रिष्णकांत तिवारी (पीआर००११९७) जीएल/एमआर/१९-२०/१६७५; प्रभाकर नाईक (पीआर०००५६८) : जीएल/एमआर/१८-१९/२२९७; प्रदीप चामरिया (पीआर००१११७): जीएल/एमआर/१९-२०/१५१७; प्रीतम पाटील (पीआर००११०९): जीएल/एमआर/१९-२०/२२२२; प्रिया सिंग (पीआर००१७७५): जीएल/एमआर/१९-२०/२६२७; राधेश्याम बरनवाल (पीआर००१७९१): जीएल/एमआर/१९-२०/२६५० ; राघवेंद्र पूजारी (पीआर००१५९४) जीएल/एमआर/१९-२०/२५५०: जीएल/एमआर/१९-२०/२५०५: राज कपुर शर्मा (पीआर००१५१६) जीएल/एमआर/१९-२०/२२३२; रोशनी शेलार (पीआर००१००७) : जीएल/एमआर/१९-२०/११०९; सखाराम परब (पीआर००१५५७) : जीएल/एमआर/१९-२०/२२९९; सलमा शेख (पीआर०००४६७) जीएल/एमआर/१८-१९/२०३८; संदेश जाधव (पीआर०००६१७) : जीएल/एमआर/१९-२०/१४३९; शफीक शेख (पीआर००१६५५) : जीएल/एमआर/१९-२०/२४३३; शंकरलाल माली (पीआर०००९७८) जीएल/एमआर/१९-२०/२६१७, जीएल/एमआर/१९-२०/२६०९; शर्मिला थाथारे (पीआर००१६५३) जीएल/एमआर/१९-२०/२४२५; शोभा घोडके (पीआर०००७३४) : जीएल/एमआर/१८-१९/२२४६, जीएल/एमआर/१९-२०/२६६२; श्रीकांत मुल्य (पीआर००१६३९) : जीएल/एमआर/१९-२०/२४०७; सजाता दत्ता (पीआर००१२३३) : जीएल/एमआर/१९-२०/१७४८: विकास घोडके (पीआर००१८०७) . जीएल/एमआर/१९-२०/२६८०; विनोद फेरेरा (पीआर०००९६४) : जीएल/एमआर/१९-२०/२५०९; विनोद श्यामधर (पीआर००१८४२) : जीएल/एमआर/१९-२०/२७३५; विशाल सिंग (पीआर०००५०४) एलएन/१८-१९/११४६ ; एलएन/१८-१९/११४९ ; विशेष देवांगे (पीआर०००४५०) : जीएल/एमआर/१९-

२०२१ नंतर प्रदान केल्यास ते थकबाकी परताव्यासाठी म्हणून विचारात घेतले जाणार नाही. सदर भरणा लिलाव प्रक्रियेनंतर समायोजित करण्यात येईल. वरील नमूद सोने दागिण्यांचा लिलाव येथे करण्यात येईल : मनीरमी हायनान्स प्रा. लि.. स्थित आहे मनीश्मी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, ७वा मजला, हरिओम आयर्ट ार्क, डेल्टा गार्डन कॉम्प्लेक्स मागे, एमआयडीसी रोड, महाजनवाडी, मिरा रोड (पूर्व) – ४०११०७ दिनांक : २९ जानेवारी २०२१. वेळ : स. ११.३० आणि त्यांचे निरिक्षण दिनांक २८ जानेवारी, २०२१ रोजी **द. ०१.०० ते सायं ५.०० दरम्यान करता येईल**. बोलीदारांना लिलावाच्या दिवशी आताच्या दोन छायाचित्रासह -गडताळणीसाठी त्यांचे ओळखपत्र, सही आणि पत्त्याच्या पराव्याची प्रत सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे गोलीदारांना त्यांच्या प्रस्तावासह इअर म्हणून रु. १,००,०००/- ची पे ऑर्डर जोडणे आणि उर्वरित रक्कम लेलावापासून २ दिवसात जमा करणे आवश्यक आहे. कंपनीने बोलीदारांना कोणतीही सूचना न देता लिलावाचे ठिकाण/तारीख/वेळ बदळणे किंवा लिलाव रह करण्याचा हक्क राखन ठेवला आहे. लिलावाच्या अटी आणि शर्तींच्या कोणत्याही पुढील तपशिलाकरिता तुम्हाला मनी२मी फायनान्स प्रा. लि. येथे **श्रीम. श्रद्धा शर्मा** यांना संपर्क

करणे आवश्यक आहे दिनांक : २१/०१/२०२**१** श्रीम. गुंजन शर्मा मनी२मी फायनान्स प्रा. लि. ठिकाण : मुंबई



nttps://grihashakti.com/pdf/E-Auction.pdf) मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

कुलाबा कॉजवे शाखा, टेलिफोन भवन, कुलाबा, मुंबई-४०० ००५

ज्याअर्थी. निम्नस्वार्क्षरीकार **सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कुलाबा शाखे**चे प्राधिकृत अधिकारी या नात्यार सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००३ सहवाचता नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक <mark>१७.१२.२०१९</mark> रोजी मागणी सूचना जार करून कर्जदार/गहाणदार डॉ. मीना बाळासाहेब बागल, युनिवर्स मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल दुकान क. २. प्लॉट क. १८. सनशाईन विल्लोज, सेक्टर-८. डी मार्ट जवळ, घनसोली, नवी मंबई-४००७० १ यांस सूचनेतील एकुण नमृद रक्कम म्हणजेच रु. ८०,२०,१३४.५० अधिक १८/१२/२०१९ पासून पृढील व्याज (रूपये आठ लाख वीस हजार ऐकशे चौतीस आणि पन्नास पैसे मात्र) अधिक १८/१२/२०१९ पासून पुढील

रकमेची परतफेड करण्यास वरील नमूद कर्जदार असमर्थ ठरल्याने, विशेषत: वरील नमूद कर्जदार) आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्य मिळकतीचा कब्जा त्याला/तीला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अंतर्गत नियम ९ अन्वये १९ जानेवारी २०२१. रोजी घेतला आहे.

. त्र्याज त्यासहची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते

. विशेषत: वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कुलाबा शाखेच्या यांस रु. ८०,२०,१३४.५० आणि त्यासह त्यावरील त्यावरील व्याज आणि भारा या अधीन राहील

स्थावर/जंगम मिळकतीचे वर्णन

युनिवर्स मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल, तुकान क्र.२, प्लॉट क्र.१८, सनशाईन विल्लोज्, सेक्टर-८, डी मार्ट, घनसोली, नवी मुंबई-४००७०१ येथे असलेले बँकद्वारे सर्व मशीनरी आणि इक्वीपमेंट फायनांन्स

डॉ. मिना बाळासाहेब बागल युनिवर्स मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल 🛛 १. संचालक/हमीदार 📉 २. संचालक/हमीदार

The spirit of Mumbai

is now 93 years old!

www.freepressjournal.in

दिनांक: १९.०१.२०२१ प्राधिकत अधिकार्र स्थळ : मंबर्ड

🍩 नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम 📾

तांत्रिक भांडार विभाग फेर ई-लिलाव विक्री सूचना मुदतवाढ-१ निविदा क्र. नम्मपा/परि/ता. भांडार/०४/२०२०-२१

कामाचे नावः– "Sale of Scrap Buses on 'As is where is basis'" अंदाजपत्रकीय रक्कम रु. १,२५,०५,५००/- सदर बाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळ https://organizations.maharashtra.nextprocure.in यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

> परिवहन व्यवस्थापक नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम



नोंदणीकृत कार्यालयः 1001, टॉवर-3, 10 वा मजला, इंडियाबुल्स फायनान्स सेंटर, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन मार्ग, मुंबई-400 013. सीआयएन क्र.: L65990MH1982PLC028593 फोन : 022-4913 5000 फॅक्स : 022-4913 5001 ई.मेल आयडीः shatadru@westlife.co.in / संकेत स्थळः www.westlife.co.in

31.12.2020 रोजी संपलेल्या तिमाही व नऊ माही चे एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

मागील संपलेले संपलेले सलग्न संपलेल्या चाल् संपलेल्या चाल् मागील 3 महिने 3 महिने 3 महिने कालावधी करिता कालावधी करिता संपलेले वर्ष तपशील 30/09/2020 31/03/2020 31/12/2020 31/12/2019 31/12/2020 31/12/2019 अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित एकूण उत्पन्न 33.324.81 22.411.95 43.752.03 66,945.87 122,275.64 156,078.48 करपूर्व नफा/(तोटा) (4,347.16)1,980.61 (12,419.05)2,555.92 (877.23)

कालावधीसाठी नफा/(तोटा)/वर्ष	11.14	(3,254.40)	1,437.16	(9,296.96)	1,792.06	(734.81)		
कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न/वर्ष	3.89	(3,263.66)	1,431.92	(9,318.72)	1,776.34	(834.86)		
प्रती समभाग प्राप्ती (अवार्षिकीकृत) –								
(दर्शनी मूल्य ₹ 2/– प्रत्येकी)								
मूलभूत (₹ मध्ये)	0.01	(2.09)	0.92	(5.97)	1.14	(0.54)		
सौम्यिकृत (₹ मध्ये)	0.01	(2.09)	0.92	(5.97)	1.14	(0.54)		
टिप : 1) सेबी (लिस्टिंग ॲण्ड डिस्क्लोझर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स 2015 च्या रेग्युलेशन 33 अन्वयं स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर केलेल्या 31 डिसेंबर, 2020 रोजी								
संपलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षाचा वरील एक उतारा आहे. तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट:								
www.bseindia.com आणि कंपनीची वेबमार्दर : www.wsetlife.co.in वर उपलब्ध आहे 2) अलिप विचीय विषक्ष कंपनीची वेबमार्दर :								

www.westlife.co.in आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट: www.bseindia.comवर उपलब्ध आहे. कंपनीच्या अलिप्त निष्कर्षाची मुख्य आकडेवारी

तपशील	संपलेले 3 महिने	मागील संपलेले 3 महिने	संपलेले सलग्न 3 महिने	संपलेल्या चालु कालावधी करिता	संपलेल्या चालु कालावधी करिता	मागील संपलेले वर्ष
तपशाल	31/12/2020	30/09/2020	31/12/2019	31/12/2020	31/12/2019	31/03/2020
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	8.33	9.57	11.51	36.77	38.12	49.46
कालावधीसाठी (तोटा)/वर्ष	(8.02)	(10.92)	(7.31)	(25.31)	(20.84)	(30.70)
कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न	(8.02)	(10.92)	(7.31)	(25.31)	(20.84)	(30.70)

3) वरील निष्कर्ष 21 जानेवारी 2021, रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंज्र मंडळाच्या वतीने आणि करिता

(सही/-)

अमित जतिया उपाध्यक्ष डीआयएन - 00016823

मुंबई 21 जानेवारी, 2021